



## वसई-विरार शहर महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभाग

दि.२२/०९/२०२२

### प्रेसनोट

दि.१९ सप्टेंबर ते दि.२५ सप्टेंबर २०२२ हा 'जागतिक कर्णबधीर सप्ताह' म्हणून साजरा केला जात असून दिनांक २३ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक सांकेतिक भाषा दिन' म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून साजरा करण्यात येत आहे. सांकेतिक भाषेचे महत्व याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी 'जागतिक सांकेतिक भाषा दिन' साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून गुरुवार दि.२२ सप्टेंबर, २०२२ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभाग व स्वामी परिज्ञानाश्रम शैक्षणिक व व्यावसायिक केंद्र (अपंग) विरार (प) तसेच दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विरार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी परिज्ञानाश्रम शाळेमध्ये सांकेतिक भाषेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीत सादर केले. तसेच सांकेतिक भाषेतून बोधवाक्य व माइनिंग, संख्या ओळख तसेच नृत्य सादर केले. सदर कार्यक्रम कर्णबधीर विद्यार्थी, पालक व नागरिक यांच्या बहुसंख्य उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत उपस्थित नागरिक तसेच पालकांकडून महानगरपालिका, स्वामी परिज्ञानाश्रम दिव्यांग शाळा, दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांना धन्यवाद देण्यात आले.

सदर कार्यक्रमास महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभागाच्या उप-आयुक्त श्रीम. नयना ससाणे, सहा.आयुक्त श्रीम.श्रद्धा मोंभारकर, सहा.आयुक्त श्री.प्रकाश जाधव, ज्येष्ठ पत्रकार श्री.उमाकांत वाघ, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे डॉक्टर संतोष गोरड, लेखापाल श्री.ललित पाटील, पुनर्वसन सहाय्यक श्री.उत्तम व्हटकर, स्वामी परिज्ञानाश्रम शाळेचे सचिव श्री.विनयानंद कल्याणपूर, प्र.मुख्याध्यापक श्री.संतोष चिंचोळकर, वरिष्ठ शिक्षिका श्रीम. श्वेता पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

दिव्यांग कल्याण विभाग  
वसई विरार शहर महानगरपालिका